

“उद्योग अधिकारी (तांत्रिक) (गट-ब)”
या संवर्गाची दिनांक १.०१.२०२५
रोजीची तात्पूरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन परिपत्रक क्र.ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.४३/उद्योग-३
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
विस्तार इमारत, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक :- ११ मार्च, २०२५

- वाचा :- १) सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना दिनांक २१.०६.२०२१
२) सामान्य प्रशासन विभाग, परिपत्रक क्र. एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२८१/कार्या-१२, दि.१३.०७.२०२१
३) उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन आदेश क्र.पदोन्न-२०२४/प्र.क्र.६७/उद्योग-३,
दिनांक १०.१०.२०२४
४) उद्योग संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र.उसं/आस्थापना-१/ ज्ये.सू./उ.अ.(तां)(गट-ब)/२०२५/
अ-६७, दिनांक २४.०१.२०२५

शासन परिपत्रक :-

उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील “उद्योग अधिकारी (तांत्रिक) (गट-ब)” या संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक ०१.०१.२०२४ रोजीची (दिनांक ०१.०१.२०२३ ते दिनांक ३१.१२.२०२३) अंतिम ज्येष्ठतासूची वरील संदर्भ क्रमांक ३ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तदनंतर उद्योग संचालनालयाने संदर्भ ४ अन्वये दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पूरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्यासाठी प्रस्ताव सादर केलेला असून सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने “उद्योग अधिकारी (तांत्रिक) (गट-ब)” या संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पूरती ज्येष्ठतासूची सोबत जोडलेल्या परिशिष्ट- ३ प्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे.

२. मा.उच्च न्यायालयाने याचिका क्र. २७९७/२०१५ वर दिलेल्या न्यायनिर्णयानुसार तसेच, यासंदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिका क्र.२८३०६/२०१७ वरील अंतिम न्यायनिर्णयानुसार सन २००४ नंतरच्या निवडयाद्यांमध्ये बदल झाल्यास, त्यानुसार सदर ज्येष्ठतासूचीत बदल करण्यात येईल.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२५०३१११४४२४६३५१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षात्कीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(शशांक चव्हाण)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई- ४०० ०३२.
- २) संबंधित अधिकारी - (द्वारा-विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई)
- ३) निवडनस्ती (उद्योग-३)

परिशिष्ट-तीन									
दरवर्षी ज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्याचा विहित नमुना (नियम ५)									
१. संवर्गाचे नाव - उद्योग अधिकारी (तांत्रिक) (गट-ब)									
२. वेतन श्रेणी - एस-१५, ४१८००-१३२३००									
३. दि.१ जानेवारी २०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची (दि.१.१.२०२४ ते ३१.१२.२०२४ या कालावधीत कार्यरत कर्मचाऱ्यांची)									
नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय अधिकाऱ्याचे नांव	संबंधीत पदावर नियुक्तीचा मार्ग	जन्मदिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	श्री.अ.शि.बळे	नामनिर्देशन	२४.०८.१९८१	विशेष मागास प्रवर्ग (वैध)	०२.०२.२०१३	०२-०२-१३	३१/०८/२०३९	बी.ई. (केमिकल)	शासन निर्णय क्र.आयएसटी-२०११/२०३५/प्र.क्र.२७८/उद्योग-३, दि.३१.१२.२०१२ अन्वये उद्योग अधिकारी (तांत्रिक) वर्ग-२ या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती. शासन निर्णय दि.०७.१०.२०१५ अन्वये नियुक्ती नियमित करण्यात आली. उ.,ऊ.व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई आदेश दि.०३.०४.२०१७ अन्वये दि.१६.०३.२०१७ पासून तात्काळ प्रभावाने निलंबित. शासन आदेश क्र.विचौप्र-३८१८/७७/प्र.क्र.२९/उ-३, दि.३१.१०.२०१८ अन्वये निलंबन रद्द करण्यात आले. शासन आदेश क्र. पदोन-२०२२/प्र.क्र. १९९/उद्योग-३, दि. २२/०२/२०२३ अन्वये उद्योग उपसंचालक पदावर f विभागीय चौकशी/न्यायालयीन प्रकरणाच्या अधीन राहून तदर्थ पदोन्नती
२	श्री.क.पा.जैन	सरळसेवा	०९.०५.१९८९	खुला	३०.०९.२०१९	३०.०९.२०१९	३१.०५.२०४७	बी.ई (इलेक्ट्रॉनिक्स) ऑण्ड टेलीकम्युनिकेशन	शासन पत्र सामान्य प्रशासन विभाग क्र.टिआरएन-०६१८/प्र.क्र.५१/सीपीटीपी-ब दि.१७.०९.२०१९ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१७ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे. साप्रवि शासन पत्र क्र.टिआरएन-०१२२/प्र.क्र.०३/सीपीटीपी-ब दि.०३.०३.२०२२ अन्वये एकत्रित परिक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-५ अंतर्गत उमेदवारांचे अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिक्षाधिन कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण करण्याच्या अधीन राहील.उ,ऊव का.विभाग दि.१०.०६.२०२२ अन्वये नियमित नियुक्ती देण्यात आली आहे. दि. १४.१०.२०२४ रोजी उद्योग उप संचालक (तांत्रिक) या पदावर पदोन्नत.

३	श्री.अ.अ.आजगेकर	सरळसेवा	२१.०९.१९८९	खुला	०१.१०.२०१९	३०.०९.२०१९	३०.०९.२०४७	बी.टेक (कॉम्प्युटर इंजि.)	शासन पत्र सामान्य प्रशासन विभाग क्र.टिआरएन-०६१८/प्र.क्र.५१/सीपीटीपी-ब दि.१७.०९.२०१९ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१७ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे. साप्रवि शासन पत्र क्र.टिआरएन-०१२२/प्र.क्र.०३/सीपीटीपी-ब दि.०३.०३.२०२२ अन्वये एकत्रित परिक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-५ अंतर्गत उमेदवारांचे अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिक्षाधिन कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण करण्याच्या अधीन राहील.उ.ऊव का.विभाग दि.१०.०६.२०२२ अन्वये नियमित नियुक्ती देण्यात आली आहे. दि.१४.१०.२०२४ रोजी उद्योग उप संचालक (तांत्रिक) या पदावर पदोन्नत.
४	श्री. वि.पुं.खिराळे	सरळसेवा	२१.०६.१९९०	वि.जा. (अ)	३०.०९.२०१९	३०.०९.२०१९	३०.०६.२०४८	बी.टेक (केमिकल इंजि.)	शासन पत्र सामान्य प्रशासन विभाग क्र.टिआरएन-०६१८/प्र.क्र.५१/सीपीटीपी-ब दि.१७.०९.२०१९ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१७ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे. साप्रवि शासन पत्र क्र.टिआरएन-०१२२/प्र.क्र.०३/सीपीटीपी-ब दि.०३.०३.२०२२ अन्वये एकत्रित परिक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-५ अंतर्गत उमेदवारांचे अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिक्षाधिन कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण करण्याच्या अधीन राहील.उ.ऊव का.विभाग दि.१०.०६.२०२२ अन्वये नियमित नियुक्ती देण्यात आली आहे. दि.१४.१०.२०२४ रोजी उद्योग उप संचालक (तांत्रिक) या पदावर पदोन्नत.
५	श्री.सं.च.बनसोड	सरळसेवा	०५.१०.१९८८	अनु.जाती (वैध)	३०.०९.२०१९	३०.०९.२०१९	३१.१०.२०४६	बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजि.)	शासन पत्र सामान्य प्रशासन विभाग क्र.टिआरएन-०६१८/प्र.क्र.५१/सीपीटीपी-ब दि.१७.०९.२०१९ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१७ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे. साप्रवि शासन पत्र क्र.टिआरएन-०१२२/प्र.क्र.०३/सीपीटीपी-ब दि.०३.०३.२०२२ अन्वये एकत्रित परिक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-५ अंतर्गत उमेदवारांचे अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिक्षाधिन कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण करण्याच्या अधीन राहील.उ.ऊव का.विभाग दि.१०.०६.२०२२ अन्वये नियमित नियुक्ती देण्यात आली आहे. दि.१४.१०.२०२४ रोजी उद्योग उप संचालक (तांत्रिक) या पदावर पदोन्नत.

६	श्री. स.र.मेमाने	सरळसेवा	११.०७.१९८९	अनु.जमाती (वैद्य)	०१.१०.२०१९	३०.०९.२०१९	३१.०७.२०४७	बी. टेक (मेकॅनिकल)	शासन पत्र सामान्य प्रशासन विभाग क्र.टिआरएन-०६१८/प्र.क्र.५१/सीपीटीपी-ब दि.१७.०९.२०१९ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१७ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे. साप्रवि शासन पत्र क्र.टिआरएन-०१२२/प्र.क्र.०३/सीपीटीपी-ब दि.०३.०३.२०२२ अन्वये एकत्रित परिक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-५ अंतर्गत उमेदवारांचे अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण करण्याच्या अधीन राहील.उ.ऊव का.विभाग दि.१०.०६.२०२२ अन्वये नियमित नियुक्ती देण्यात आली आहे. दि. १४.१०.२०२४ रोजी उद्योग उप संचालक (तांत्रिक) या पदावर पदोन्नत.
७	श्री.अ.भा.कोकाटे	सरळसेवा	०३.०४.१९९१	अनु.जमाती (वैद्य)	३०.०९.२०१९	३०.०९.२०१९	३०.०४.२०४९	बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन)	शासन पत्र सामान्य प्रशासन विभाग क्र.टिआरएन-०६१८/प्र.क्र.५१/सीपीटीपी-ब दि.१७.०९.२०१९ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१७ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे. साप्रवि शासन पत्र क्र.टिआरएन-०१२२/प्र.क्र.०३/सीपीटीपी-ब दि.०३.०३.२०२२ अन्वये एकत्रित परिक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-५ अंतर्गत उमेदवारांचे अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण करण्याच्या अधीन राहील.उ.ऊव का.विभाग दि.१०.०६.२०२२ अन्वये नियमित नियुक्ती देण्यात आली आहे.
८	श्री.जितेंद्र सा. देशमुख	पदोन्नती	०५.०६.१९६८	खुला	०७.०९.२०२०	११.०८.२०२०	३०.०६.२०२६	बी.कॉम	उ.ऊ व का.वि, शासन आदेश दि.११/८/२०२० अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
९	श्री.सु.गो. पाटील	पदोन्नती	१५.०१.१९६८	इ.मा.व (वैद्य)	१८.०८.२०२०	११.०८.२०२०	३१.०१.२०२६	बी.एस.सी	उ.ऊ व का.वि, शासन आदेश दि.११/८/२०२० अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
१०	श्री.रा.रा. डोंगरे	पदोन्नती	१२.०५.१९७१	भ.ज (झ)(वैद्य)	१७.०८.२०२०	११.०८.२०२०	३१.०५.२०२९	डी.एम.ई	उ.ऊ व का.वि, शासन आदेश दि.११/८/२०२० अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
११	श्री.श्या.उ.चकोर	पदोन्नती	०७.०१.१९६८	भ.ज (झ) (वैद्य)	२४.०८.२०२०	११.०८.२०२०	३१.०१.२०२६	डी.एम.ई	उ.ऊ व का.वि, शासन आदेश दि.११/८/२०२० अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
१२	श्री.मु.म.शिवणकर	पदोन्नती	११.०९.१९६७	इ.मा.व (वैद्य)	२०.०८.२०२०	११.०८.२०२०	३०.०९.२०२५	बी.एस.सी	उ.ऊ व का.वि, शासन आदेश दि.११/८/२०२० अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
१३	श्री.सं.दे.खंबायत	पदोन्नती	२८.०१.१९६७	इ.मा.व (वैद्य)	०९.०९.२०२०	११.०८.२०२०	३१.०१.२०२५	बी.टेक (अॅग्रीकल्चर)	उ.ऊ व का.वि, शासन आदेश दि.११/८/२०२० अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
१४	श्री.प्र.प्र.खडके	पदोन्नती	३१.०८.१९६८	खुला	१८.०८.२०२०	११.०८.२०२०	३१.०३.२०२६	बी.एस.सी (कृषी)	उ.ऊ व का.वि, शासन आदेश दि.११/८/२०२० अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
१५	श्री. ह.ना.आंधळे	पदोन्नती	२०.०८.१९६६	भ.ज.(झ) (वैद्य)	१०.०९.२०२०	११.०८.२०२०	३१.०८.२०२४	बी.एस.सी	उ.ऊ व का.वि, शासन आदेश दि.११/८/२०२० अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती. (सेवानिवृत्त)

१६	श्री.अ.सु.पवार	पदोन्नती	१३.०५.१९६९	खुला	२८.०८.२०२०	११.०८.२०२०	३१.०५.२०२७	डी इन इंड इले. बी.ए	उ.ऊ व का.वि. शासन आदेश दि.११/८/२०२० अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
१७	श्री.अ.वा. सौदाणकर	पदोन्नती	२५.०६.१९६६	इ.मा.व (वैध)	०७.०९.२०२०	११.०८.२०२०	३०.०६.२०२४	बी.एस.सी	उ.ऊ व का.वि. शासन आदेश दि.११/८/२०२० अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती. (सेवानिवृत्त)
१८	श्री.रा. ग.डोईफोडे	पदोन्नती	१८.०८.१९६६	अनु.जाती (वैध)	१५.०९.२०२०	१५.०९.२०२०	३१.०८.२०२४	बी.एस.सी	उ.ऊ व का.वि. शासन आदेश दि.११/८/२०२० अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती. (सेवानिवृत्त)
१९	श्री.दि.वा.पाटील	पदोन्नती	११.०२.१९७१	इ.मा.व (वैध)	१९.०८.२०२०	११.०८.२०२०	२८.०२.२०२९	बी.ई (इले)	उ.ऊ व का.वि. शासन आदेश दि.११/८/२०२० अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
२०	श्री.शो.अ.र.कादरी	पदोन्नती	०२.११.१९६९	खुला	०१.०९.२०२०	११.०८.२०२०	३०.११.२०२७	बी.एस.सी	उ.ऊ व का.वि. शासन आदेश दि.११/८/२०२० अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
२१	श्री.अ.दे.शिंदे	पदोन्नती	२४.१२.१९७१	खुला	२४.०८.२०२०	११.०८.२०२०	३१.१२.२०२९	बी.एस.सी	उ.ऊ व का.वि. शासन आदेश दि.११/८/२०२० अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
२२	श्री.वि. चं.कुलकर्णी	पदोन्नती	१५.०३.१९७०	खुला	२०.०८.२०२०	११.०८.२०२०	३१.०३.२०२८	डी.इन(मॅके इंजि)	उ.ऊ व का.वि. शासन आदेश दि.११/८/२०२० अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
२३	श्री.क.घ.तांदळे	पदोन्नती	३०.०५.१९७१	भ.ज(ड) (वैध)	२०.०८.२०२०	११.०८.२०२०	३१.०५.२०२९	बी.एस.सी	उ.ऊ व का.वि. शासन आदेश दि.११/८/२०२० अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
२४	श्री.र.ना.पाटील	पदोन्नती	१२.१२.१९६६	इमाव (वैध)	३१.०८.२०२०	११.०८.२०२०	३१.१२.२०२४	बी.एस.सी	उ.ऊ व का.वि. शासन आदेश दि.११/८/२०२० अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
२५	श्री.न.प्र. जावळीकर	पदोन्नती	१८.०५.१९६९	खुला	२४.०८.२०२०	११.०८.२०२०	३१.०५.२०२७	डी.इनऑटो.इंजि	उ.ऊ व का.वि. शासन आदेश दि.११/८/२०२० अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
२६	श्रीम. मं.म.चव्हाण	नामनिर्देशन	१३.०७.१९८४	खुला	०७.०१.२०१३	१२.०७.२०२१	३१.०७.२०४२	बी.ई (कॅम्प्युटर)	शासन निर्णय क्र.आयएसटी-२०११/२०३५/ प्र.क्र.२७८/उद्योग-३, दि.३१.१२.२०१२ अन्वये उद्योग अधिकारी (तांत्रिक) वर्ग-२ या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती.विभागीय परिक्षा अतिरिक्त चौथ्या संधीत दि. १२/०७/२०२१ रोजी उत्तीर्ण केली असल्याने ज्येष्ठता गमावली आहे. शासन निर्णय क्र.परि वि-२०२२/प्र.क्र३ उद्योग-३ दि.२२.०४.२०२२ अन्वये परिक्षा कालावधी समाप्त करून उद्योग अधिकारी (तां) (गट-ब) या पदावरील नियुक्ती नियमीत करण्यात आली.
२७	श्री.ता.ना.खांडेकर	नामनिर्देशन	०७.०५.१९७९	भ.ज. (क) (वैध)	०४.०१.२०१४	१२.०७.२०२१	३१.०५.२०३७	एम. टेक. (थर्मल)	शासन निर्णय क्र.नियुक्ती-१०१३/२४५/ प्र.क्र.५४/उद्योग-३, दि.०७.१२.२०१३ अन्वये उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब या संवर्गात नामनिर्देशनाने नियुक्ती. विभागीय परिक्षा अतिरिक्त चौथ्या संधीत दि. १२- /०७/२०२१ रोजी उत्तीर्ण केली असल्याने ज्येष्ठता गमावली आहे. शासन निर्णय क्र.परि वि-२०२२/प्र.क्र३ उद्योग-३ दि.२२.०४.२०२२ अन्वये परिक्षा कालावधी समाप्त करून उद्योग अधिकारी (तां) (गट-ब) या पदावरील नियुक्ती नियमीत करण्यात आली.

२८	श्री. साकेत घनश्याम पांडे	सरळसेवा	२४.०९.१९९२	खुला	१७.०१.२०२२	१७.०१.२०२२	३०.०९.२०५०	बी.टेक. (मेकॅ)	सामान्य प्रशासन विभाग आदेश दि.२४.१२.२०२१ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१९ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. टिआरएन-०२२४/प्र.क्र. ३०/प्रशि-३, दि.२९.०२.२०२४ अन्वये एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-७ अंतर्गत उमेदवारांना अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने तात्पुरती परस्पर सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिविक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पुर्ण करण्याच्या अधीन राहिल. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश दि.१४.०३.२०२४ अन्वये निर्गमित पदस्थापना देण्यात आली आहे.
२९	श्री. श्रीनिवास प्रेमसिंग चव्हाण	सरळसेवा	०३.०६.१९९२	खुला	१७.०१.२०२२	१७.०१.२०२२	३०.०६.२०५०	बी.टेक. (इले.) एम.ए.एम.कॉम	सामान्य प्रशासन विभाग आदेश दि.२४.१२.२०२१ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१९ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. टिआरएन-०२२४/प्र.क्र. ३०/प्रशि-३, दि.२९.०२.२०२४ अन्वये एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-७ अंतर्गत उमेदवारांना अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने तात्पुरती परस्पर सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिविक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पुर्ण करण्याच्या अधीन राहिल. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश दि.१४.०३.२०२४ अन्वये निर्गमित पदस्थापना देण्यात आली आहे.
३०	श्री. सारंग ठाणसिंग पटले	सरळसेवा	२३.०९.१९९१	इ.मा.व.	१७.०१.२०२२	१७.०१.२०२२	३०.०९.२०४९	बी.टेक. (इ. ऑण्ड सी.)	सामान्य प्रशासन विभाग आदेश दि.२४.१२.२०२१ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१९ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. टिआरएन-०२२४/प्र.क्र. ३०/प्रशि-३, दि.२९.०२.२०२४ अन्वये एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-७ अंतर्गत उमेदवारांना अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने तात्पुरती परस्पर सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिविक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पुर्ण करण्याच्या अधीन राहिल. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश दि.१४.०३.२०२४ अन्वये निर्गमित पदस्थापना देण्यात आली आहे.

३१	श्री. अमरजीत हणमंत गायकवाड	सरळसेवा	१९.०६.१९९०	खुला	१७.०१.२०२२	१७.०१.२०२२	३०.०६.२०४८	एम.एस.सी. (केम)	सामान्य प्रशासन विभाग आदेश दि.२४.१२.२०२१ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१९ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. टिआरएन-०२२४/प्र.क्र. ३०/प्रशि-३, दि.२९.०२.२०२४ अन्वये एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-७ अंतर्गत उमेदवारांना अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने तात्पुरती परस्पर सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिविक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पुर्ण करण्याच्या अधीन राहील. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश दि.१४.०३.२०२४ अन्वये निर्गमित पदस्थापना देण्यात आली आहे.
३२	श्री. संकेत रघुनाथ कदम	सरळसेवा	१०.१२.१९९१	खुला	१७.०१.२०२२	१७.०१.२०२२	३१.१२.२०४९	बी.ई. (इले.)	सामान्य प्रशासन विभाग आदेश दि.२४.१२.२०२१ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१९ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. टिआरएन-०२२४/प्र.क्र. ३०/प्रशि-३, दि.२९.०२.२०२४ अन्वये एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-७ अंतर्गत उमेदवारांना अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने तात्पुरती परस्पर सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिविक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पुर्ण करण्याच्या अधीन राहील. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश दि.१४.०३.२०२४ अन्वये निर्गमित पदस्थापना देण्यात आली आहे.
३३	श्री. जगदीश सुर्यकांतराव जगताप	सरळसेवा	०३.१०.१९९३	खुला	१७.०१.२०२२	१७.०१.२०२२	३१.१०.२०५१	एम.एस.सी. (Phy.)	सामान्य प्रशासन विभाग आदेश दि.२४.१२.२०२१ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१९ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. टिआरएन-०२२४/प्र.क्र. ३०/प्रशि-३, दि.२९.०२.२०२४ अन्वये एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-७ अंतर्गत उमेदवारांना अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने तात्पुरती परस्पर सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिविक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पुर्ण करण्याच्या अधीन राहील. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश दि.१४.०३.२०२४ अन्वये निर्गमित पदस्थापना देण्यात आली आहे.

३४	श्री. प्रशांत सदाशिव पाटील	सरळसेवा	१८.०८.१९९५	खुला	१७.०१.२०२२	१७.०१.२०२२	३१.०८.२०५३	बी.एस.सी.	सामान्य प्रशासन विभाग आदेश दि.२४.१२.२०२१ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१९ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. टिआरएन-०२२४/प्र.क्र. ३०/प्रशि-३, दि.२९.०२.२०२४ अन्वये एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-७ अंतर्गत उमेदवारांना अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने तात्पुरती परस्पर सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिविक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पुर्ण करण्याच्या अधीन राहिल. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश दि.१४.०३.२०२४ अन्वये निर्गमित पदस्थापना देण्यात आली आहे.
३५	श्री. ऋतुराज शिवदास सुर्य	सरळसेवा	१६.०१.१९८९	इ.मा.व.	१७.०१.२०२२	१७.०१.२०२२	३१.०१.२०४७	बी.एस.सी.एम. कॉम.	सामान्य प्रशासन विभाग आदेश दि.२४.१२.२०२१ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१९ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. टिआरएन-०२२४/प्र.क्र. ३०/प्रशि-३, दि.२९.०२.२०२४ अन्वये एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-७ अंतर्गत उमेदवारांना अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने तात्पुरती परस्पर सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिविक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पुर्ण करण्याच्या अधीन राहिल. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश दि.१४.०३.२०२४ अन्वये निर्गमित पदस्थापना देण्यात आली आहे.
३६	श्री. विजय दादाराव काकड	सरळसेवा	०१.०१.१९९३	भ.ज. (ड)	१७.०१.२०२२	१७.०१.२०२२	३१.१२.२०५०	बी.इ. (केम)	सामान्य प्रशासन विभाग आदेश दि.२४.१२.२०२१ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१९ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. टिआरएन-०२२४/प्र.क्र. ३०/प्रशि-३, दि.२९.०२.२०२४ अन्वये एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-७ अंतर्गत उमेदवारांना अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने तात्पुरती परस्पर सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिविक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पुर्ण करण्याच्या अधीन राहिल. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश दि.१४.०३.२०२४ अन्वये निर्गमित पदस्थापना देण्यात आली आहे.

३७	श्री. भागवत रामदास गाडेकर	सरळसेवा	०२.०१.१९९१	इ.मा.व.	१७.०१.२०२२	१७.०१.२०२२	३१.०१.२०४९	बी.इ. (मॅकॅ)	सामान्य प्रशासन विभाग आदेश दि.२४.१२.२०२१ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१९ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. टिआरएन-०२२४/प्र.क्र. ३०/प्रशि-३, दि.२९.०२.२०२४ अन्वये एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-७ अंतर्गत उमेदवारांना अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने तात्पुरती परस्पर सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिविक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पुर्ण करण्याच्या अधीन राहिल. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश दि.१४.०३.२०२४ अन्वये निर्गमित पदस्थापना देण्यात आली आहे.
३८	श्री. कुणाल सुभाष गोंडचवार	सरळसेवा	०४.०५.१९९३	इ.मा.व.	१७.०१.२०२२	१७.०१.२०२२	३१.०५.२०५१	बी.इ. (इले. अॅण्ड टेली.) (एम.ए. पोलिटिकल सायन्स)	सामान्य प्रशासन विभाग आदेश दि.२४.१२.२०२१ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१९ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. टिआरएन-०२२४/प्र.क्र. ३०/प्रशि-३, दि.२९.०२.२०२४ अन्वये एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-७ अंतर्गत उमेदवारांना अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने तात्पुरती परस्पर सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिविक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पुर्ण करण्याच्या अधीन राहिल. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश दि.१४.०३.२०२४ अन्वये निर्गमित पदस्थापना देण्यात आली आहे.
३९	श्री. निलेश राजाराम सातपुते	सरळसेवा	१३.०१.१९९२	अनु.जाती	१७.०१.२०२२	१७.०१.२०२२	३१.०१.२०५०	बी.इ. (मॅकॅ)	सामान्य प्रशासन विभाग आदेश दि.२४.१२.२०२१ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१९ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. टिआरएन-०२२४/प्र.क्र. ३०/प्रशि-३, दि.२९.०२.२०२४ अन्वये एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-७ अंतर्गत उमेदवारांना अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने तात्पुरती परस्पर सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिविक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पुर्ण करण्याच्या अधीन राहिल. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश दि.१४.०३.२०२४ अन्वये निर्गमित पदस्थापना देण्यात आली आहे.

४०	श्रीमती पल्लवी ज्ञानेश्वर वाडेकर	सरळसेवा	०४.०५.१९९१	इ.मा.व.	१७.०१.२०२२	१७.०१.२०२२	३१.०५.२०४९	बी.इ. (इले. अॅण्ड टेली.)	सामान्य प्रशासन विभाग आदेश दि.२४.१२.२०२१ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१९ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. टिआरएन-०२२४/प्र.क्र. ३०/प्रशि-३, दि.२९.०२.२०२४ अन्वये एकत्रित परीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-७ अंतर्गत उमेदवारांना अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने तात्पुरती परस्पर सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परीक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पुर्ण करण्याच्या अधीन राहिल. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश दि.१४.०३.२०२४ अन्वये निर्गमित पदस्थापना देण्यात आली आहे.
४१	श्रीमती ऋतुजा अरुण नाईकवाडे	सरळसेवा	१७.०३.१९९५	खुला	१७.०१.२०२२	१७.०१.२०२२	३१.०५.२०५३	बी.इ. (इ. अॅण्ड सी)	सामान्य प्रशासन विभाग आदेश दि.२४.१२.२०२१ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१९ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. टिआरएन-०२२४/प्र.क्र. ३०/प्रशि-३, दि.२९.०२.२०२४ अन्वये एकत्रित परीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-७ अंतर्गत उमेदवारांना अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने तात्पुरती परस्पर सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परीक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पुर्ण करण्याच्या अधीन राहिल. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश दि.१४.०३.२०२४ अन्वये निर्गमित पदस्थापना देण्यात आली आहे.
४२	श्रीमती प्रतिक्षा दिवाकर नक्षिणे	सरळसेवा	०७.११.१९९५	इ.मा.व.	१७.०१.२०२२	१७.०१.२०२२	३०.११.२०५३	बी.एस.सी.	सामान्य प्रशासन विभाग आदेश दि.२४.१२.२०२१ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१९ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. टिआरएन-०२२४/प्र.क्र. ३०/प्रशि-३, दि.२९.०२.२०२४ अन्वये एकत्रित परीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-७ अंतर्गत उमेदवारांना अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने तात्पुरती परस्पर सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परीक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पुर्ण करण्याच्या अधीन राहिल. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश दि.१४.०३.२०२४ अन्वये निर्गमित पदस्थापना देण्यात आली आहे.

४३	श्री. दिग्विजय चांगदेव पोळ	सरळसेवा	१८.०४.१९९३	अनु.जाती.	१७.०१.२०२२	१७.०१.२०२२	३०.०४.२०५१	बी.ई. (मेकॅ)	सामान्य प्रशासन विभाग आदेश दि.२४.१२.२०२१ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१९ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. टिआरएन-०२२४/प्र.क्र. ३०/प्रशि-३, दि.२९.०२.२०२४ अन्वये एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-७ अंतर्गत उमेदवारांना अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने तात्पुरती परस्पर सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिविक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पुर्ण करण्याच्या अधीन राहिल. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश दि.१४.०३.२०२४ अन्वये निर्गमित पदस्थापना देण्यात आली आहे.
४४	श्री. तुषार अशोकराव आठवले	सरळसेवा	१२.११.१९८७	अनु.जाती.	१७.०१.२०२२	१७.०१.२०२२	३१.११.२०४५	बी.ई. (इले. अॅण्ड टेली)	सामान्य प्रशासन विभाग आदेश दि.२४.१२.२०२१ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१९ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. टिआरएन-०२२४/प्र.क्र. ३०/प्रशि-३, दि.२९.०२.२०२४ अन्वये एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-७ अंतर्गत उमेदवारांना अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने तात्पुरती परस्पर सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिविक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पुर्ण करण्याच्या अधीन राहिल. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश दि.१४.०३.२०२४ अन्वये निर्गमित पदस्थापना देण्यात आली आहे.
४५	श्रीमती पुनम सुधाकर घुले	सरळसेवा	२६.०३.१९९४	खुला	१७.०१.२०२२	१७.०१.२०२२	३१.०३.२०५२	बी.एस.सी.	सामान्य प्रशासन विभाग आदेश दि.२४.१२.२०२१ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१९ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. टिआरएन-०२२४/प्र.क्र. ३०/प्रशि-३, दि.२९.०२.२०२४ अन्वये एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-७ अंतर्गत उमेदवारांना अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने तात्पुरती परस्पर सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिविक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पुर्ण करण्याच्या अधीन राहिल. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश दि.१४.०३.२०२४ अन्वये निर्गमित पदस्थापना देण्यात आली आहे.

४६	श्री. अक्षय सुदाम सालुंके	सरळसेवा	२८.१०.१९९३	अनु.जमाती	१७.०१.२०२२	१७.०१.२०२२	३१.१०.२०५१	बी.टेक. (कॉम)	सामान्य प्रशासन विभाग आदेश दि.२४.१२.२०२१ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१९ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. टिआरएन-०२२४/प्र.क्र. ३०/प्रशि-३, दि.२९.०२.२०२४ अन्वये एकत्रित परिक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-७ अंतर्गत उमेदवारांना अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने तात्पुरती परस्पर सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पुर्ण करण्याच्या अधीन राहिल. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश दि.१४.०३.२०२४ अन्वये निर्गमित पदस्थापना देण्यात आली आहे.
४७	श्रीमती प्रतिभा शामराव देठे	सरळसेवा	१५.०९.१९९१	अनु.जाती.	१७.०१.२०२२	१७.०१.२०२२	३०.०९.२०४९	बी.इ. (इ. अॅण्ड सी)	सामान्य प्रशासन विभाग आदेश दि.२४.१२.२०२१ अन्वये राज्यसेवा परीक्षा-२०१९ अन्वये शिफारसप्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. टिआरएन-०२२४/प्र.क्र. ३०/प्रशि-३, दि.२९.०२.२०२४ अन्वये एकत्रित परिक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-७ अंतर्गत उमेदवारांना अंतिम मूल्यमापन व गुणपत्रकाच्या आधारे गुणानुक्रमाने तात्पुरती परस्पर सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. सदरची ज्येष्ठता परिक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पुर्ण करण्याच्या अधीन राहिल. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश दि.१४.०३.२०२४ अन्वये निर्गमित पदस्थापना देण्यात आली आहे.
४८	श्री.उ. गों. माने	पदोन्नती	११.०६.१९७४	खुला	२६.०४.२०२२	२२.०४.२०२२	३०.०६.१९३२	बी.एस.सी	उ.ऊ व का.वि, शासन आदेश क्र. पदोन्न-२०२१/२०७/प्र.क्र.४९/उद्योग-३ दि.१८/४/२०२२ अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
४९	श्री.र.श्री.साखरे	पदोन्नती	२४.०६.१९७४	खुला	२८.०४.२०२२	२२.०४.२०२२	३०/६/२०३२	बी.एस.सी	उ.ऊ व का.वि, शासन आदेश क्र. पदोन्न-२०२१/२०७/प्र.क्र.४९/उद्योग-३ दि.१८/४/२०२२ अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
५०	श्री.अ. गो.सालुंके	पदोन्नती	२०.०७.१९७४	खुला	२२.०४.२०२२	२२.०४.२०२२	३१.०७.२०३२	एम.एस.सी (कृषि)	उ.ऊ व का.वि, शासन आदेश क्र. पदोन्न-२०२१/२०७/प्र.क्र.४९/उद्योग-३ दि.१८/४/२०२२ अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
५१	श्री.गो. मा. पवार	पदोन्नती	०७.०७.१९७५	खुला	२७.०४.२०२२	२२.०४.२०२२	३१.०७.२०३२	बी.एस.सी	उ.ऊ व का.वि, शासन आदेश क्र. पदोन्न-२०२१/२०७/प्र.क्र.४९/उद्योग-३ दि.१८/४/२०२२ अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
५२	श्री. सु. बा.गायकवाड	पदोन्नती	२५.०५.१९७४	अनु.जाती वैध	२२.०४.२०२२	२२.०४.२०२२	३१.०५.२०३२	बी.एस.सी	उ.ऊ व का.वि, शासन आदेश क्र. पदोन्न-२०२१/२०७/प्र.क्र.४९/उद्योग-३ दि.१८/४/२०२२ अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
५३	श्री.क.म.जवळगे	पदोन्नती	०२.०३.१९७५	खुला	२२.०४.२०२२	२२.०४.२०२२	३१.३.२०३२	बी.एस.सी	उ.ऊ व का.वि, शासन आदेश क्र. पदोन्न-२०२१/२०७/प्र.क्र.४९/उद्योग-३ दि.१८/४/२०२२ अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.

५४	श्री.मा. ज्ञा. सुर्यवंशी	पदोन्नती	१५.०६.१९७५	खुला	२७.०४.२०२२	२२.०४.२०२२	३०.०६.२०३३	बी.एस.सी	उ.ऊ व का.वि, शासन आदेश क्र. पदोन्न-२०२१/२०७/प्र.क्र.४९/उद्योग-३ दि.१८/४/२०२२ अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
५५	श्री.सो.म.महाजन	पदोन्नती	१५.०८.१९७५	खुला	२८.०४.२०२२	२२.०४.२०२२	३१.०८.२०३३	एम.एस.सी	उ.ऊ व का.वि, शासन आदेश क्र. पदोन्न-२०२१/२०७/प्र.क्र.४९/उद्योग-३ दि.१८/४/२०२२ अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
५६	श्री.बा. ना.बिराजदार	पदोन्नती	१५.०६.१९७७	इ.मा.व वैध	०५.०५.२०२२	२२.०४.२०२२	३०.०६.२०३५	बी.एस.सी	उ.ऊ व का.वि, शासन आदेश क्र. पदोन्न-२०२१/२०७/प्र.क्र.४९/उद्योग-३ दि.१८/४/२०२२ अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
५७	श्री.सुरेश ह.पवार	पदोन्नती	०४.१०.१९६६	खुला	०९.०५.२०२२	२२.०४.२०२२	३१.१०.२०२४	बी.एस.सी	उ.ऊ व का.वि, शासन आदेश क्र. पदोन्न-२०२१/२०७/प्र.क्र.४९/उद्योग-३ दि.१८/४/२०२२ अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती. (सेवानिवृत्त)
५८	श्री.शा. शि.बिराजदार	पदोन्नती	१०.०२.१९७२	खुला	०४.०५.२०२२	२२.०४.२०२२	२८.०२.२०३०	बी.एस.सी	उ.ऊ व का.वि, शासन आदेश क्र. पदोन्न-२०२१/२०७/प्र.क्र.४९/उद्योग-३ दि.१८/४/२०२२ अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
५९	श्री.माल.दळवी	पदोन्नती	०२.०६.१९७१	खुला	२५.०४.२०२२	२२.०४.२०२२	३०.०६.२०२९	बी.एस.सी	उ.ऊ व का.वि, शासन आदेश क्र. पदोन्न-२०२१/२०७/प्र.क्र.४९/उद्योग-३ दि.१८/४/२०२२ अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
६०	श्री.ध.प.शिंदे	पदोन्नती	१५.०७.१९७०	खुला	१०.०५.२०२२	२२.०४.२०२२	३१.०७.२०२८	डिप्लोमा इन इ टी एक्स	उ.ऊ व का.वि, शासन आदेश क्र. पदोन्न-२०२१/२०७/प्र.क्र.४९/उद्योग-३ दि.१८/४/२०२२ अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
६१	श्री.ना. शं. पाटील	पदोन्नती	०२.०३.१९७३	खुला	१०.०५.२०२२	२२.०४.२०२२	३१.०३.२०३१	बी.एस.सी	उ.ऊ व का.वि, शासन आदेश क्र. पदोन्न-२०२१/२०७/प्र.क्र.४९/उद्योग-३ दि.१८/४/२०२२ अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
६२	श्री.वि.स. कुमटकर	पदोन्नती	०१.०६.१९७३	खुला	२२.०४.२०२२	२२.०४.२०२२	३१.५.२०३१	डिप्लोमा इन केमिकल इंजि	उ.ऊ व का.वि, शासन आदेश क्र. पदोन्न-२०२१/२०७/प्र.क्र.४९/उद्योग-३ दि.१८/४/२०२२ अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
६३	श्री.श.पां.धुमाळ	पदोन्नती	२४.०४.१९६८	खुला	१२.०५.२०२२	०५.०५.२०२२	३०.०४.२०२६	बी.एस.सी	उ.ऊ व का.वि, शासन आदेश क्र. पदोन्न-२०२१/२०७/प्र.क्र.४९/उद्योग-३ दि.१८/४/२०२२ अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
६४	श्री.अ. तु. पाटील	पदोन्नती	३०.०१.१९७३	खुला	१७.०५.२०२२	०५.०५.२०२२	३१.०१.२०३१	बी.ई इलेक्ट्रॉनिक्स	उ.ऊ व का.वि, शासन आदेश क्र. पदोन्न-२०२१/२०७/प्र.क्र.४९/उद्योग-३ दि.१८/४/२०२२ अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
६५	श्री.म.रा.सरकटे	पदोन्नती	२०.०६.१९७४	इ.मा.व	१७.०५.२०२२	०५.०५.२०२२	३०.०६.२०३२	एम.एस.सी	उ.ऊ व का.वि, शासन आदेश क्र. पदोन्न-२०२१/२०७/प्र.क्र.४९/उद्योग-३ दि.१८/४/२०२२ अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
६६	श्री.द.मो.पावडे	पदोन्नती	०५.०५.१९७०	खुला	०५.०५.२०२२	०५.०५.२०२२	३१.०५.२०२८	बी.एस.सी बी.एड	उ.ऊ व का.वि, शासन आदेश क्र. पदोन्न-२०२१/२०७/प्र.क्र.४९/उद्योग-३ दि.१८/४/२०२२ अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.

६७	श्री.ज्ञा.मा.चोरघडे	पदोन्नती	०५.०५.१९७१	खुला	१७.०५.२०२२	०५.०५.२०२२	३१.०५.२०२९	बी.एस.सी एम.ए	उ.ऊ व का.वि, शासन आदेश क्र. पदोन्न-२०२१/२०७/प्र.क्र.४९/उद्योग-३ दि.१८/४/२०२२ अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
६८	श्री.ज. भा. पाटील	पदोन्नती	२४.१०.१९७४	खुला	०५.०५.२०२२	०५.०५.२०२२	३१.१०.२०३२	बी.एस.सी	उ.ऊ व का.वि, शासन आदेश क्र. पदोन्न-२०२१/२०७/प्र.क्र.४९/उद्योग-३ दि.१८/४/२०२२ अन्वये उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)पदावर पदोन्नती.
६९	श्री. सं.र. वाघले	पदोन्नती	०३.०१.१९७२	खुला	०१.१२.२०२३	३०.११.२०२३	३१.०१.२०३०	बी.एस.सी.	उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश क्र. पदोन्न - २०२३/प्र.क्र.१०६/उद्योग-३, दि.२१.११.२०२३ अन्वये उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब पदावर पदोन्नती.
७०	श्री. वि.ज. पवार	पदोन्नती	०१.०६.१९६६	खुला	१४.०९.१९९५	३०.११.२०२३	३१.०५.२०२४	बी.एस.सी (केमिस्ट्री)	उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश क्र. पदोन्न - २०२३/प्र.क्र.१०६/उद्योग-३, दि.२१.११.२०२३ अन्वये उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब पदावर पदोन्नती. (सेवानिवृत्त)
७१	श्री. गि. म. सांगळे	पदोन्नती	०८.०५.१९६६	भ.ज. (ख)	३०.११.२०२३	३०.११.२०२३	३१.०५.२०२४	बी.एस.सी	उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश क्र. पदोन्न - २०२३/प्र.क्र.१०६/उद्योग-३, दि.२१.११.२०२३ अन्वये उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब पदावर पदोन्नती. (सेवानिवृत्त)
७२	श्री. छ.ह. गुळमे	पदोन्नती	१६.०५.१९७३	खुला	०४.१२.२०२३	३०.११.२०२३	३१.०५.२०३१	बी.एस.सी (कृषी)	उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश क्र. पदोन्न - २०२३/प्र.क्र.१०६/उद्योग-३, दि.२१.११.२०२३ अन्वये उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब पदावर पदोन्नती
७३	श्री. भ.क. खरमाटे	पदोन्नती	०१.०६.१९७३	भ.ज. (ख)	०१.१२.२०२३	३०.११.२०२३	३१.०५.२०३१	बी.एस.सी (कृषी)	उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश क्र. पदोन्न - २०२३/प्र.क्र.१०६/उद्योग-३, दि.२१.११.२०२३ अन्वये उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब पदावर पदोन्नती
७४	श्री. प्र. शि. घुगे	पदोन्नती	१८.०९.१९७३	भ.ज. (ख)	०१.१२.२०२३	३०.११.२०२३	३०.०९.२०३१	बी.ई. (प्रॉडक्शन)	उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश क्र. पदोन्न - २०२३/प्र.क्र.१०६/उद्योग-३, दि.२१.११.२०२३ अन्वये उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब पदावर पदोन्नती
७५	श्री. नं.ना.इंगळे	पदोन्नती	०२.०२.१९७४	इ.मा.व.	०४.१२.२०२३	३०.११.२०२३	२९.०२.२०३२	बी.एस.सी.एम.ए.	उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश क्र. पदोन्न - २०२३/प्र.क्र.१०६/उद्योग-३, दि.२१.११.२०२३ अन्वये उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब पदावर पदोन्नती.
७६	श्री. म.ल. सटकर	पदोन्नती	२४.०८.१९७०	खुला	०१.१२.२०२३	३०.११.२०२३	३१.०८.२०२८	बी.एस.सी.	उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश क्र. पदोन्न - २०२३/प्र.क्र.१०६/उद्योग-३, दि.२१.११.२०२३ अन्वये उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब पदावर पदोन्नती.
७७	श्री. अ.शा.कदम	पदोन्नती	२६.०१.१९७१	खुला	३०.११.२०२३	३०.११.२०२३	३१.०१.२०२९	एम.एस.सी. (कृषी)	उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश क्र. पदोन्न - २०२३/प्र.क्र.१०६/उद्योग-३, दि.२१.११.२०२३ अन्वये उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब पदावर पदोन्नती.
७८	श्री. र.शं.पत्की	पदोन्नती	०३.०६.१९७१	खुला	०८.१२.२०२३	३०.११.२०२३	३०.०६.२०२९	बी.एस.सी.	उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश क्र. पदोन्न - २०२३/प्र.क्र.१०६/उद्योग-३, दि.२१.११.२०२३ अन्वये उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब पदावर पदोन्नती.
७९	श्री. वि.शे. भोंबे	पदोन्नती	१३.०४.१९७२	खुला	०१.१२.२०२३	३०.११.२०२३	३०.०४.२०३०	बी.एस.सी.	उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश क्र. पदोन्न - २०२३/प्र.क्र.१०६/उद्योग-३, दि.२१.११.२०२३ अन्वये उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब पदावर पदोन्नती.

८०	श्री. य.शं.गायकवाड	पदोन्नती	३०.०८.१९७२	खुला	३०.११.२०२३	३०.११.२०२३	३१.०८.२०३०	बी.एस.सी.	उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश क्र. पदोन्न - २०२३/प्र.क्र.१०६/उद्योग-३, दि.२१.११.२०२३ अन्वये उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब पदावर पदोन्नती.
८१	श्री. इं.भा.लोटणकर (दिव्यांग)	पदोन्नती	१२.०७.१९७४	इ.मा.व. (दिव्यांग प्रवर्ग)	०१.१२.२०२३	०१.१२.२०२३	३१.०७.२०३२	बी.ए.	उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश क्र. पदोन्न - २०२३/प्र.क्र.१०६/उद्योग-३, दि.२१.११.२०२३ अन्वये उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब पदावर पदोन्नती.
८२	श्री. अ. ब. बेनके	पदोन्नती	०१.१२.१९७३	खुला	१४.१०.२०२४	१४.१०.२०२४	३०.११.२०३१	बी.एस.सी.	उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश क्र. पदोन्न - २०२४/प्र.क्र.६७/उद्योग-३, दि.१०.१०.२०२४ अन्वये उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब पदावर तात्पुरती पदोन्नती.
८३	श्री. नि.पि. पाटील	पदोन्नती	०७.१२.१९६८	इ.मा.व. वैध	१७.१०.२०२४	१७.१०.२०२४	३१.१२.२०२६	बी.एस.सी.	उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश क्र. पदोन्न - २०२४/प्र.क्र.६७/उद्योग-३, दि.१०.१०.२०२४ अन्वये उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब पदावर तात्पुरती पदोन्नती.
८४	श्री. र. म. दामाडे	पदोन्नती	१७.०४.१९७४	इ.मा.व. वैध	१८.१०.२०२४	१८.१०.२०२४	३०.०४२०३२	बी.एस.सी.	उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश क्र. पदोन्न - २०२४/प्र.क्र.६७/उद्योग-३, दि.१०.१०.२०२४ अन्वये उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब पदावर तात्पुरती पदोन्नती.
८५	श्री. उ. क. राठोड	पदोन्नती	१०.०९.१९७१	वि.जा. (अ) वैध	०६.०१.२०२५	०६.०१.२०२५	३०.०९.२०२९	बी.एस.सी.	उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन आदेश क्र. पदोन्न - २०२४/प्र.क्र.६७/उद्योग-३, दि.१०.१०.२०२४ अन्वये उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब पदावर तात्पुरती पदोन्नती.

(सशांक चव्हाण)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन